

### N. D. METAL INDUSTRIES LTD

Manufacturers of Non – Ferrous Metals CIN No. L51900MH1984PLC032864

Date:16/11/2024

To, Bombay Stock Exchange Limited Phiroze Jijeebhoy Towers, Dalal Street, 25" Floor Mumbai- 400001

Script Code: 512024

Dear Sir/ Madam,

Sub: NEWSPAPER ADVERTISEMENT(S) PURSUANT TO REGULATION 47 & 30 of SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2015, UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED 30<sup>th</sup> September ,2024.

Pursuant to Regulation 47 & 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Please find enclosed newspaper publication of Unaudited financial Results for quarter and half year ended,30<sup>th</sup> Sep, 2024 published in Two newspapers viz "NEWS HUB" (English newspaper) and "PRATAHKAL MARATHI" (Marathi Edition) published on 16<sup>th</sup> November, 2024.

Kindly take the same on record and disseminate on your website.

Thanking You,

### For N D METAL INDUSTRIES LIMITED

AJAY KUMAR GARG Digitally signed by AJAY KUMAR GARG
DNc:=IN, o=Personal,
postalicode=400006, st=Maharashtra,
serialNumber=8E47DC0FA860F183FF8
582379595C16E1719303F345606F067
FDDS087FD1C32, cm=AJAY KUMAR
GARG
Date: 2024.11.1612:34:54+05'30'

d MUMBAL O

AJAY KUMAR GARG Managing Director Din No.: 00988977

Address: 417, Maker Chamber-V, Nariman Point, Mumbai – 400 021. Tel. No. +91-22-2282 2383 (5 Lines). Fax No. +91-22-2285 2452. Website: www.ndmil.com Email: ndmil@ndmil.com

# Power-hungry' MVA's defeat sure in Maharashtra: HM Amit Shah

Mahayuti Doesn't Launch Any Scheme Without Planning: MLA Parag Shah



### MUMBAI. SACHIN MURDESHWAR:

public poll rally for BJP candidates at combinations to figure out the best Ghatkopar East. At the poll rally for possible way to help Shah move BJP nominees Parag Shah from around for campaigning. Shah says Ghatkopar East and Ram Kadam from his pitch to voters does not revolve Ghatkopar West and also other around any one specific issue. "When Mahayuti candidates from the I contested the civic elections in 2017 adjoining seats. Amit Shah said: "I or the Assembly elections in 2019, I have come to Ghatkopar after touring did not make any commitments to the entire Maharashtra. Today, I want anyone, and in 2024, I am not making to tell you the results of the Assembly any promises. People elections. MahaYuti government is know that I am an going to be formed and the Aghadi will authentic person and be wiped out."In this meeting, Union that I have come to Home Minister Amit Shah released work for the country." the resolution letter of Parag Shah. he says. Several votes On this occasion, Mumbai President say AshishShelar, KiritSomaiya, Manoj provide Kotak, Prakash Mehta, MihirKotecha, competition because Ram Kadam along with other of her work as a candidates of Mahayuti were present. corporator, The incumbent BJP MLA from others say the Ghatkopar East, Parag Shah is the Gujarati population in richest candidate in the Maharashtra the constituency will Assembly elections with combined only vote for Shah. Of assets of Rs 3,367 crore along with the 2.4 lakh voters in his wife. He runs a construction the company called Man Infra more than 1 lakh are Construction Limited."I slipped and Marathis and more fell at home, fractured my knee joint, than 57,000 voters and suffered a torn ligament," Shah are Gujaratis. Praising told NH "Doctors have advised surgery Parag Shah HM Amit but with the elections coming up, I Shah cannot afford to waste even a single constitution does not minute. I have decided to continue allow campaigning."Till then, he is operating based on religion. from a hospital bed set up in his office Today, I leave after in the sales office of his company in telling the people of Ghatkopar. "I undergo physiotherapy Ghatkopar that Rahul in my office itself. After the injury, I got Baba and company two hospital beds — one is here in my may try however hard office and the other has been set up they want, we will at home," he says. Shah owns three protect floors in a high-rise in Mumbai's reservation of OBCs, Chembur, where he stays with his Dalits and tribals," family.Shah. who replaced Prakash the Home Minister Mehta in 2019 and won the election said. by more than 50,000 votes, will undergo surgery after voting on

November 20.0n November 1 Shiv Sena (UBT) leader PriyankaChaturvedi highlighted the asset declarations of seven leaders of the ruling Mahayuti alliance in both 2019 and 2024, including Shah whose assets have grown manifold since 2019. At the time, his movable assets along with his wife and children were worth Rs 422.6 crore while immovable assets, including properties in Vile Parle, Ghatkopar, Chembur, and Guiarat, were valued at Rs 79 crore. Asked about the focus on him because he is the wealthiest candidate, Shah says, "That's true, but I believe that a person should be rich from his heart. Sometimes politicians say anything just to stay in the limelight." Shah says since he declared his assets they have grown to Rs 3,800 crore on account of his investments. "Does that mean I earned Rs 500 crore in five days? Yes, but it's only on paper," he says with a laugh. Shah who is confident about retaining the seat has a strong rival in RakheeJadhav, the candidate of the NCP (SP) whose growing popularity may pose him a problem. The MLA has started reaching out to voters on social media. After taking a break for a day after fracturing his knee, Shah started his campaign by visiting a Chhath Puja at

AcharyaAtreMaidan in his golf cart, followed by stops at housing societies."We understood that due to his injury, he would not be able to climb into a jeep, so we arranged a wheelchair and a golf cart for him," says senior party leader Praveen Chedda. A specially fitted van with a semi-automatic ramp has also been arranged to

lift the wheelchair-bound leader. A Home Minister Amit Shah held a party worker says they tried different

> tough constituency, added"Our reservation the

Take note that the landed property bearing Survey no. 20, Hissa no. 2, area adm 0.71.2 H.R.P. + Pot Kharaba 0.27.08 H.R.P. situated at Revenue Village Bhal, Tal. Ambernath, Dist. Thane was belonging to Mrs. Sukhabai Waman Mhatre & Various Others who sold the said property to Mr. Arvind Maruti Patil & Others by Sale Deed dated 22.02.2010 (UHN-3-945/2010) on 23.02.2010. Further Arvind Maruti Patil & Others sold an area of 345.15 Sq. Mt. out of the abovesaid total land aid land to Mr. Vishnu Maruti Bhoir by Sale Deed dated 26.03.2014 (UHN-3-2250/2014). Thereafter, Mr. Vishnu Maruti Bhoir sold the said land to Mr. Vijay Sukhdeo Mhatre by Sale Deed dated 31.10.2014 (UHN-3-7368/2014) and ecordingly changes were made in revenue records in Gaon Namuna 6 and on 7/12 extract duly attested by Talathi Saja Dwarli. Further, Mr. Vijay Sukhdeo Mhatre

ave constructed building complex known as Gokul Nagari on the said land and as offered Flat no. 05 on Gr. Flr., Flat no. 205 on 2nd Flr., & Flat no. 305 on 3rd Flr., in F-Wing of said building complex as security to Protium Finance Ltd. Whereas the Original Sale Deed dated 26.03.2014 is misplaced and is not raceable even after due diligence by my client and further my Client have filed an Online Missing Document Police Complaint with Ambarnath Police Station o

15.11.2014 vide lost report no. 2154-2024. My Client claims the said property is free from all encumbrances, claims charge

and demands whatsoever.

If any Person/s, Government Authority or organization and/or Financia Institution/s having possession of the above-said Lost/Misplaced Original Sale Deed or claiming any right, title or interest by way of Inheritence, Exchange Mortgage, Charge, Gift, Possession, Sale, Lien, Lease, Sub-lease, Easemen Maintenance, Attachment, Trust, License and the like in the said landed property or any part thereof or said Flats should notify his/their nature of claim in writing with evidence to the undersigned at under mentioned address within 7 days of the publication hereof failing which, it shall be presumed that there are no claims and if any found, have been waived / intentionally left unclaimed and released. Any claims or objections thereafter shall be considered invalid.

SCHEDULE FLAT NO. 05, GR. FLR., FLAT NO. 205 2<sup>ND</sup> FLR., FLAT NO. 305, 3<sup>RD</sup> FLR., F WING GOKUL NAGARI, HAJI MALANG ROAD, CONSTRUCTED ON LAND BEARING SURVEY NO. 20, HISSA NO. 2, REVENUE VILLAGE BHAL, TAL. AMBERNATH, DIST. THANE. 421501.

> Adv. Amit Ghadge B-101, Usha Commercial Complex, Valipeer Road, Kalyan W. Thane Ph. 8655278884.

> > Manufacturers of Non- Ferrous Metals

6

### Retail Central & Regd. Office: Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai 400098 Whereas, The Authorized Officer of the Assignor mentioned herein, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and

APPENDIX IV [rule-8(1)] POSSESSION NOTICE (for immovable property) **EDELWEISS ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED** 

Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with (Rule 3) of the Security nterest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice as mentioned below calling upon the borrower(s) to repay the amou nentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

hereafter, Assignor mentioned herein, has assigned the financial assets to Edelweiss Asset Reconstruction Company Limited also is its own/acting in its capacity as trustee of various trusts mentioned hereunder (hereinafter referred as "EARC"). Pursuant to the assignment agreements, under Sec.5 of SARFAESI Act. 2002. EARC has stepped into the shoes of the Assignor and all the rights, title and interests of Assignor with respect to the financial assets along with underlying security interests, guarantees, pledges have vested

EARC in respect of the financial assistance availed by the Borrower and EARC exercises all its rights as the secured creditor. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned being the Authorised Officer of Edelweiss Asset Reconstruction Company Limited has taken Symbolic Possession of the operty described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of he Security Interest Enforcement) Rules, 2002 on the mentioned against each property.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redee

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with th property will be subject to the charge of the Edelweiss Asset Reconstruction Company Limited for the amount mentioned below

Name of Assignor	Name of Trust	Loan A/c Number	Borrower Name & Co-Borrower(s) Name			Possession Status
IndusInd Bank Limited	EARC TRUST SC - 465	MJQ00004N, MJQ00007N, MWL00063N	M/S Balaji Jewellers,     (Borrower)      Mr. Vikas Rajendra Panwar and Mrs. Vandna Rajendra Panwar (Co-Borrowers)	Rs. 24,82,525.33 (Rupees Twenty-Four Lakhs Eighty-Two Thousand Five Hundred Twenty- Five and Paise Thirty-Three Only) 16.09.2023 & 25.09.2024	13-11-2024	Symbolic Possession

Description of the Property: All that piece and parcel of Flat No. 304, Admeasuring 40.31 Sq. Mtrs Carpet Area (built Up Area 48.38 Sq. Mtrs.) On 3rd Floor Ganesh Krupa Chsl Plot No. 19 & 20 Sector 18 Manasarowar Station Roa Kamothe Panvel Kamothé Raigad. Place : Mumbai Date : 13.11.2024 Edelweiss Asset Reconstruction Company Limited

\* Edelweiss

VEER ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED CIN: L65990MH1980PLC023334 Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002. Tel: (022) 22072641 Email: info@veerenergy.net Website: www.veerenergy.net Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2024

				(Rs. In Lakhs)
Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30-09-2024	Half Year Ended 30-09-2024	Quarter Ended 30-09-2023
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total income from operations	444.98	548.46	70.24
2	Net Profit / Loss for the period (before Tax Exceptional and/			
	or Extraordinary items)	58.85	91.76	-35.43
3	Net Profit / Loss for the period before tax (After Exceptional and /	58.85	91.76	-35.43
	or Extraordinary items)			
4	Net Profit / Loss for the period after tax (After Exceptional and /	43.35	67.76	-35.43
4	or Extraordinary items)			
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit			
5	for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	42.82	66.70	-35.85
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	1496.29	1496.29	1496.29
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited			
	Balance sheet of the previous year	NA	4972.93	NA
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and			
	discontinued operations) -			
	(a) Basic:	0.29	0.45	-0.24
	(b) Diluted:	0.29	0.45	-0.24

NOTE:-The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalon Quarterly Financial Results is available on the BSE website www.bseindia.com and on the company's website For Veer Energy & Infrastructure Limited www.veerenergv.net.

PLACE: MUMBAI DATE: November 14, 2024

Yogesh M. Shah **Managing Director** 

Half Year Year

### STRATMONT INDUSTRIES LIMITED

Unit No.505, 5th Floor, VIP Plaza, Veera Industrial Estate, New Link Road, Andheri(W) Mumbai: 400053 Tel. No. 022-40022510; Email ID: stratmontindustriesItd@gmail.com; website: stratmontindustries.com CIN No. L28100MH1984PLC339397 Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th Sept. 2024

							( F	Rs. In Lakhs)
Sr. No.	Particulars	Sr. No.	Quarter ended 30.09.2024	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Quarter ended 30.09.2023	Half Year ended 30.09.2024 (Unaudited)	Half Year ended 30.09.2023 (Unaudited)	Year Ended 31.03.2024 (Audited)
1.	Income from operations	1	(Unaudited)	(Unaudited)	(Ullaudited)	(Ollaudited)	(Ollaudited)	(Audited)
l ''	Revenue from operations	1'	3580.38	542,52	1,150,76	4122.90	1342.16	8725.33
	Other Income		0000.00	042.02	3.27	0.00	3.43	24.23
⊢	Total Income	+	3580.38	542.52	1154.03	4122.90	1345.59	8749.56
2.	Expenses	2	0000100	012102	1104100	7122100	1010100	07 10100
1	Cost of materials Consumed	1-						
	Purchase of Stock in Trade		72.91	3.898.17	999.50	3971.08	1595.33	8471.69
	Change in inventories of finished goods, work-in-progress and			-,				
	stock-in-trade		3.398.67	(3,469.54)	141.10	-70.87	(325.10)	-42.13
ı	Employee benefit expense		11.43		7.31	23,23	13.23	42.76
	Finance Cost		24.19	9.40	10.68	33.59	23.70	39.45
	Depreciation and amortisation expense		10.99	10.99	14.99	21.98	32.00	56.11
	Other expenses		2.72	46.01	0.75	48.73	0.75	66.53
3.	Total Expenses		3,520.91	506.83	1,174.33	4027.74	1339.91	8634.41
4.	Profit/ (Loss) from before exceptional items and Tax (1-2)	3	59.47	35.69	-20.30	95.16	5.68	115.14
5.	Exceptional items	4						0.00
6.	Profit /(Loss) before Tax ( 3-4 )	5	59.47	35.69	-20.30	95.16	5.68	115.14
7.	Tax expense ( Deferred Tax Assets)	6	15.46	0.00	1.58	15.46	-1.58	-39.24
8.	Net Profit / (Loss) after Tax ( 5-6)	7	44.01	35.69	-21.88	79.70	4.10	75.90
	Other Comprehensive Income	8						
	- Items that will not be reclassified to Profit & Loss		-			-	-	-
	- Items that will be reclassified to Profit & Loss				-			-
	Total Comprehensive Income/(Loss) for the period (7+8)		44.01	35.69	-21.88	79.70	4.10	75.90
9.	Paid-up Equity Share Capital (Face value Rs. 10/- Each )	9	2,849.78	_,	349.79	2,849.78	349.79	349.79
10.	\(\cdot\)	10	0.15		(0.63)	0.28	0.12	2.17
	Basic & Diluted EPS before Extraordinary items		0.15	0.13	(0.63)	0.28	0.12	2.17

Particulars	30.09.2024 (Rs. In Lacs) (Unaudited)	31.03.2024 (Rs. In Lacs) (Audited)		Р	articular
ASSETS			-		
Non-current assets				Α.	CASH FF
Property, plant and equipment	619.83	579.09			Net Profit
Capital work-in-progress	-	-			Adjustm
	619.83	579.09			Deprecia
Current assets					Prelimina
Inventories	160.68	89.81			Interest d
Financial assets					Non Ope
Trade receivables	4,329.71	3,915.16			Loss/(Pro
Cash and cash equivalents	27.78	102.79			Interest C
Loans & Advances	712.08	747.89			Operating
Other current assets	84.60	147.54			Adjustm
Total	5,314.85	5,003.19			(Increase
TOTAL ASSETS	5,934.68	5,582.28			
EQUITY AND LIABILITIES					(Increase
Equity		040.70			(Increase)
Equity share capital	2,849.78 99.72	349.79			Increase/
Other equity	2,949.50	20.02 369.81			
Share Application Money Pending	2,949.50	309.01			Cash Ge
Allotment	_	93.60		В.	CASH FL
Liabilities	<u> </u>	93.00			(Purchase
Non-current liabilities	286.98	348.00			Interest/D
Deferred tax liabilities	11.88	11.88			Investme
Deferred tax habilities	298.86	359.88			Net Cash
Current liabilities	200.00	300.00		c.	CASH FF
Financial liabilities				-	Issue of \$
Borrowings	34.29	2,450.37			Net Proce

Unaudited Statement of Assets and Liabilities as at

(Audited)			90.09.2024 (Rs)	ended 31.03.2024 (Rs)
	A. CASH FROM OPERATING ACTIVITIES			
579.09	Net Profit before extra odinary items and Tax		95.16	161.76
-	Adjustment for:			-
579.09	Depreciation		21.98	56.11
	Preliminary Expenses written off		-	-
89.81	Interest debited to Profit and loss account		33.59	39.45
3,915.16	Non Operating Items (Income tax)		-	(34.59)
102.79	Loss/(Profit) on sale of Assets(Net)		42.02	(46.62)
747.89	Interest Credit to Profit and Loss Account		-	-
147.54	Operating Profit Before Working Capital Changes		192.75	176.12
5,003.19	Adjustment for:			
5,582.28	(Increase)/Decrease in Trade and other Receivables		(414.55)	(1,704.28)
	(Increase)/Decrease in Inventories		(70.87)	(42.13)
	(Increase)/Decrease in other Current Assets		98.75	(456.59)
349.79	Increase/(Decrease) Current Liabilities and Provisions		(2,109.62)	(45.57)
20.02			-	-
369.81	Cash Generated From Other Operations	(A)	(2,303.54)	(2,072.46)
93.60	B. CASH FLOW FROM INVESTING ACTIVITIES			
35.00	(Purchase) / Sale of Fixed asset		(104.75)	(79.06)
348.00	Interest/Dividend received		-	-
11.88	Investment Sold		-	-
359.88	Net Cash Used in Investing activities	(B)	(104.75)	(79.06)
	C. CASH FROM FINANCING ACTIVITY			
	Issue of Share Capital and Share Application Money		2,406.39	93.60
2,450.37	Net Proceeds from Borrowings		(61.02)	2,033.82
2,246.55	Interest paid		(33.59)	(39.45)
5.68 21.80	Net Cash Used in Financing Activities	(C)	2,311.78	2,087.97
21.00	Net Increase in Cash and Cash Equivalents			
34.59	(A)+(B)+(C)		(96.51)	(63.55)
4,758.99	Cash & Cash Equivalents (Opening Balance)		102.79	166.34
5,582.28	Cash & Cash Equivalents (Closing Balance)		6.28	102.79

CASH FLOW STATEMENT FOR THE HALF YEAR ENDED 30.09.2024

. The above UnAudited financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on

2. Status of Investor Complaints during the guarter ended Sept., 2024

2,586.97

49.60

2.686.32

5,934.68

Trade payables

Provisions

Date: 14.11.2024

Place: Mumbai

Other financial liabilities

Other current liabilities

Current income tax liabilities (net)

TOTAL EQUITY AND LIABILITIES

Opening Balance: (Nil) Received: (Nil) Disposed off: (Nil) Pending as on 30.09.2024: (Nil) Presently the company is primarily engaged in single business segment viz. Trading of Commodities i.e. Coal, LAMC & Steel and Hiring of Piling Rig.
 The figure of the previous period have been regrouped / rearranged wherever considered necessery.

For STRATMONT INDUSTRIES LIMITED

SUDHANSHU KUMAR MISHRA (Managing Director) DIN: 10686675

## CIN: L51900MH1984PLC032864 30TH SEPTEMBER 2024 ₹ In Lakhs Six months PARTICULARS

N D METAL INDUSTRIES LIMITED

		Ended 30.09.2024	Ended 30.09.2024	Ended 30.09.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income	21.47	40.56	17.88
2	Net Profit / (Loss) for the period			
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	7.12	11.28	1.76
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	7.12	11.28	1.76
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	7.12	11.28	1.76
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	0.00
6	Equity Share Capital	248.00	248.00	248.00
7	(Face Value per share)	10	10	10
8	Reserves (excluding Revaluation Reserve)			
	as shown in the Audited Balance Sheet of the			
	previous year	0.00	0.00	0.00
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
	(for continuing and discontinued operations)			
	(Basic & Diluted)	0.29	0.46	0.07
аТ	The above results have been reviewed by Audit Comm	mittee and app	proved by Boar	d of Directors

at their meeting held on November 14, 2024

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and six months ended September 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the quarter and six months ended September 30, 2024 ar available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and on Company

website i.e. www.ndmil.com FOR N D METAL INDUSTRIES LTD Aiav Gard Date: 14th November, 2024 DIN NO. 0098897

Place :- Mumbai 417 Maker Chamber V Nariman Point Mumbai - 400021 

RECOVERY AND SALES OFFICER, CO-OPERATIVE SOCIETY. MAHARASHTRA STATE BY SHREE KULSWAMI CO-OP CREDIT SOCIETY LTD.

Head Office: F-3/1 floor, APMC Fruit Market, Central Facility Building, 19, Vashi, Navi Mumbai- 400705. Phone: 27831007/ 27831027

Zonal Office: Sonai Complex, Pune-Nashik Road, Near Bank of Maharashtra Manchar, Tal. Ambegaon, Dist Pune.

## **IMMOVABLE PROPERTIES PUBLIC REAUCTION**

Shree Kulaswami Co-op. Cr. So. Ltd. Vashi, F-3/1 floor, APMC Fruit Market, Central Facility Building, 19, Vashi, Navi Mumbai- 400705, after empowering Mr. R.B. Tajne, Recovery Officer of this institution, to the following debtors The immovable property has been seized, the mortgaged immovable property as per Section 100 of the Maharashtra Cooperative Societies Act, 1960 and Rule No. 85 (r) of the Co-operative Societies Act, 1961. Ltd. For the sale of immovable property held in the office of Vashi, Navi Mumbai, this notice announces that a notice of public auction is being published in the daily newspaper on 16/11/2024 to recover the arrears of land revenue. The immovable property mortgaged by the delinquent borrower in accordance with section 100 of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and 85 (r) of the Co-operative Societies Act No. 85 (r) has registered the name of the said organization for public auction sale of the said immovable property as follows

**DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY UNDER PUBLIC AUCTION** 

Defaulter Name	Description of the immovable property Seized	Reasonable Price Rs	Auction Date & Time	Place of Auction
Name of Kasuradar 1. Pramod Padurang Patil 2. Mr. Dinesh Prakash Kaspale 3. Mr. Ganesh Durgaji Netikar Or consent	Ta. Uran, District - Raigad	Rs.13,76,000/- (In word-Thirteen lakh Seventy Six Thousand Only)	Monday Date: 16/12/2024 Time: Morning At 11.30 am	Shree Kulswami Co-op. Cr. So. Ltd. Vashi, F-3/1 floor, APMC Fruit Market, Central Facility Building, 19, Vashi, Navi Mumbai- 400705 Branch Vashi
	2) At post Jui, Ta. Uran, Dist. Mortgage Immovable Property Agricultural Land at Raigad Group No. 106/57, Area. This is 0.33.40. R. & Potkharaba 0.04-60 Total 38.00. He. R	Rs.1,21,60,000/- (In word-One Cr. Twenty one lakh Sixty Thousand Only)		

All the people are informed that the owner of Shri Kulaswami Co-op. Cr. So. Ltd. The immovable property held in the name of the organization Vashi Navi Mumbai. is to be sold by public auction for recovery of loan arrears, the said notice dated 16/11/2024 in original form with my signature and government stamp at the administrative office of the organization Vashi, rural divisional office of the organization Manchar, notice in all branches of the organization It has been published on the board and its abbreviated form is being published in the daily newspaper. Also, those who want to participate in the public auction should contact the organization's administrative office Vashi and rural divisional office Manchar as well as the nearest branch office. The time and date of immovable property auction has been announced. Anyone who has anything to say about the immovable property held in the name of the organization should send it to the office of the Collector and Sales Officer within 7 days from the publication of the advertisement or come and meet them in person. At the time of **immovable property** auction sale Hon. The decision of the recovery and sales officer will be final. O.W.No. 604/Recovery Department/2024-25 For Shree Kulswami Co-op. Cr. So.ltd.

STAMP

Mr. R. B. Taine Recovery and Sales Officer Authorized By Government of Maharashtra By Shree Kulswami Co-Op.Cr. So.Ltd

Signature/-

1) Terms and conditions of public auction will be read out at the time of auction.

Date :- 14/11/2024

2) The auction will be canceled if the defaulter pays the full amount due before the date of public auction or on the day

3) The Recovery Officer reserves all rights to postpone, reject or postpone the public auction. 4) If the said public auction fails technically, the auction will be conducted again on the seventh day at the above place

5) No representation is made as to the claim on the said income or as to the truth of any claim or interest made by any

on the basis of the said notice. other third party.

# ष्ट्रीय पत्रकार दिनाचा इतिहास आणि कर्तृत्व

भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षानंतर म्हणजे सन १९५६ला प्रेस कमिशनने भारतातील पत्रकारितेचे नैतिकता आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन केली. सर्वप्रथम हिकीचे बेंगॉल गॅझेट हे साप्ताहिक इंग्रजी वृत्तपत्र कोलकात्यात सन १७८० साली सुरू झाले. त्यांनीच भारतात पत्रकारितेची मुहर्तमेढ रोवली. मराठीत बाळशास्त्री जांभेकर यांनी दि.२१ जून १८३२मध्ये दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. याच काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक वृत्तपत्रे सुरू झाली. भारतातील स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचे प्रतीक म्हणून दरवर्षी १६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो. याच दिवशी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया- पीसीआईने काम करण्यास सुरुवात केली.

आजचा राष्ट्रीय पत्रकार दिन १६ नोव्हेंबर हा भारतातील स्वतंत्र आणि जबाबदार प्रेसचे प्रतीक आहे. हाच तो दिवस होता ज्या दिवशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने नैतिक वॉचडॉग म्हणून काम करायला सरुवात केली होती. की या सशक्त माध्यमाकडन प्रेसने केवळ उच्च दर्जाचीच अपेक्षा ठेवली नाही तर ती कोणत्याही बाह्य घटकांच्या प्रभावाने किंवा धमक्यांमुळे अडकली नाही. . जरी जगभरात अनेक प्रेस किंवा मीडिया कौन्सिल आहेत, तरीही प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही एक अद्वितीय संस्था आहे- कारण स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या कर्तव्यात राज्याच्या साधनांवरही अधिकार वापरणारी ही एकमेव संस्था आहे.

सन १९५६मध्ये प्रेस कौन्सिलच्या



स्थापनेची शिफारस करून पहिल्या प्रेस कमिशनने असा निष्कर्ष काढला होता. की पत्रकारितेत व्यावसायिक नैतिकता टिकवन ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कायदेशीर अधिकार असलेली संस्था अस्तित्वात आणणे, मुख्यतः उद्योगाशी संबंधित लोक ज्यांचे कर्तव्य मध्यस्थी करणे असेल. यासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आणि दि.१६ नोव्हेंबर १९६६पासून विकसित झालेल्या संस्थेने हे उद्दिष्ट नाकारले नाही. म्हणून १६ नोव्हेंबर हा दिवस देशातील जबाबदार आणि मुक्त पत्रकारिता दर्शवतो. जे लोक त्याची कदर करतात, त्या सर्वांनी हा दिवस साजरा केला. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आणि स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षानंतर म्हणजे १९५६ला प्रेस कमिशनने भारतातील पत्रकारितेचे नैतिकता आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन केली. या समितीतुनच पुढे यांनी दहा वर्षांनंतर प्रेस काऊन्सिलची स्थापना केली. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया ही संस्था विश्वासार्हता राखण्यासाठी सर्व पत्रकारितेच्या क्रियाकलापांवर अत्यंत लक्ष ठेवते. देशातील लोकशाही राखण्यासाठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाची सतत महत्त्वाची भूमिका बजावत असते. सोबतच ही संस्था भारतातील प्रेसवर कोणत्याही बाह्य बाबींचा प्रभाव पडणार नाही याचीही खात्री करुन काळजी घेत असते. भारतीय लोकशाहीमध्ये पत्रकारितेला महत्वाचे स्थान राहिले आहे

राष्ट्रीय पत्रकार दिनाचा इतिहास- प्रथम प्रेस कमिशन १९५६ ने भारतातील पत्रकारितेचे नैतिकता आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन केली. यांनी दहा वर्षांनंतर प्रेस काऊन्सिलची स्थापना केली. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया विश्वासार्हता राखण्यासाठी सर्व पत्रकारितेच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवते. देशातील सुदृढ लोकशाही राखण्यासाठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाची महत्त्वाची भिमका आहे. हे भारतातील प्रेसवर कोणत्याही बाह्य बाबींचा प्रभाव पडणार नाही याचीही खात्री करते. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया ही एक वैधानिक संस्था आहे, ज्याला प्रिंट मीडियाच्या ऑपरेशनवर देखरेख ठेवण्याचा अधिकार आहे.

प्रेस काऊन्सिल ॲक्ट १९७८ द्वारे जनादेशाद्वारे हे अधिकार मिळाले आहेत. याअंतर्गत एक स्पीकर- जे अधिवेशनानुसार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत आणि इतर २८ सदस्य असतात,



संसदेच्या दोन करतात. पाच सभागृहांद्वारे नामनिर्देशित केले जातात

२० प्रेसचे प्रतिनिधीत्व आणि तीनजण संसदेत प्रतिनिधित्व करतात. सांस्कृतिक, साहित्यिक आणि कायदा विषयातन हे निवडले जातात. ही एक वैधानिक, अर्ध-न्यायिक संस्था आहे जी देखरेखीच्या रुपात काम करते. यामाध्यमातन नैतिकतेचे उल्लंघन आणि पत्रकारिता स्वातंत्र्य उल्लंघनाच्या

## 6 N D METAL INDUSTRIES LIMITED

Manufacturers of Non- Ferrous Metals CIN: L51900MH1984PLC032864

	30TH SEPTEMBER 2024					
				₹ In Lakhs		
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended 30.09.2024	Six months Ended 30.09.2024	Quarter Ended 30.09.2023		
		Unaudited	Unaudited	Unaudited		
1	Total Income	21.47	40.56	17.88		
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	7.12	11.28	1.76		
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	7.12	11.28	1.76		
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	7.12	11.28	1.76		
5	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
	and Other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	0.00		
6	Equity Share Capital	248.00	248.00	248.00		
7	(Face Value per share)	10	10	10		
8	Reserves (excluding Revaluation Reserve)					

a The above results have been reviewed by Audit Committee and approved by Board of Director

Basic & Diluted)

Date: 14th November, 2024

Place :- Mumbai

or continuing and discontinued operations

at their meeting held on November 14, 2024 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and six months ended September 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the quarter and six months ended September 30, 2024 are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and on Company

# स्वागत दिवाळी अंकाचे

संत साहित्यिक डॉ. अरविंद नेरकर आणि गायिका चारुशीला बेलसरे संपादीत 'शब्दगांधार' दिवाळी अंकाने १६ व्या वर्षीही दर्जेदार लेखांची आपली परंपरा कायम ठेवली असून यामध्ये चारुशीला बेलसरे यांच्या लेखासह आणखी पाच लेख, १० दर्जेदार कथा तसेच विसेक मान्यवर कवींची काव्य सुमनांजली आणि 'खरंच आपण सखी आहोत काय?' या दिलेल्या विषयावर सुमारे शंभरेक लेखकांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. संपादकीय मध्ये डॉ. नेरकरांनी जीवनमुल्य आणि साहित्यमुल्य जपणारा शब्दगांधार दिवाळी अंक साहित्य वर्तुळात कौतुकाचा विषय असल्याचे तसेच काही संस्थांनी आयोजित दिवाळी अंक स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकाची पारितोषिक प्राप्त असल्याचे म्हंटले आहे. अलका कुमठेकर यांच्या 'वाद, संवाद आणि सुसंवाद' या लेखाने अंकाची सुरुवात झाली आहे.

याशिवाय सोनल गोडबोले,अंजली देशपांडे, चारुशीला बेलसरे, विनय मिरासे , प्रमोद रोहणकार यांचेही माहितीपुर्ण आणि वैचारिक लेख आहेत. कथा विभागामध्ये स्नेहल बाकरे, प्रभा डांगे, श्रीपाद टेंबे, सुहास परळे, दिगंबर जोशी, वीणा मळे, ॲड. अनिल पाठक, कमलाकर हणवंते, प्रा. गिरीश बक्षी आदी मान्यवर लेखकांच्या कौटुंबिक कथांनी अंक सजला आहे. वैचारिक आणि माहितीपूर्ण लेख आणि कौटुंबिक कथाबरोबरच काव्य सुमनांजली मध्ये वीसेक मान्यवर कवींच्या कवितांचा काव्यधुंद शिडकावा करण्यात आला आहे. यामध्ये दिव्यलता गुजराती, शिल्पा गायकैवारी, शरद अत्रे, वसुंधरा सूत्रावे , वृषाली कुलकर्णी, हेमंत परब, डॉ. राजेंद्र झुंजारराव, डॉ. निर्मल सारडा, अनुराधा टल्लू , श्यामराव सुतार, हेमलता भालेराव, अनिला कुलकर्णी, मधुरा बुटाले आदी मान्यवरांचा समावेश आहे. 'शब्दगांधार' च्या 'एखादा विषय देऊन त्यावर लिहायला प्रवृत्त करणे' या

### जाहीर नोटीस

याद्वारे जनतेला नोटीस देण्यात येत आहे की. आपने अशील थी अधिजित पाणिकरात नागते प्लॉट नं. ६४. सीटीएस नं. ९९१ (पी), ९९४ (पी) आणि ९९५ (पी), गाव म. - कांजर, तालका कुर्ला, भांडुप (पू), मुंबई-४०००४२ येथे स्थित अनुरांग सीएचएसै, मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०४ चे मालक आहेत.

मुलतः, , मेसर्स. देवकी बिल्डर्सने २७/११/१९८४ च्या करारादारे श्री माणिकराव गोविंद बागवे यांना दसऱ्या मजल्यावरील जना फ्लॅट क्रमांक ४ विकला होता. श्री माणिकराव गोविंद बागवे यांचे ०९/०८/२००३ रोजी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी गीतांजली एम. बागवे आणि तीन मुली अर्चना एम. बागवे + अपर्णा ए. साळुखे, सरला ए. नायक आणि एक मलगा म्हणजे श्री. अभिजित माणिकराव बागवे हैं त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. आणि अनुराग सीएचएसएलच्या नावाने आणि शैलीने एक सोसायटी तयार करण्यात आली आणि जमिनीचे हस्तांतरण केल्यानंतर सोसायटीने मेसर्स सुधांशू इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना पनर्विकासाचे अधिकार दिले त्यानंतर मे सधांश इन्फ्रास्टक्चर प्रा. लि. ने २२/०९/२०१५ (केऑरएल-४/८९८९/२०१५) च्या पर्यायी निवास कराराद्वारे गीतांजली एम. बागवे यांना नवीन इमारतीत दसऱ्या मजल्यावर नवीन फ्लॅट क्रमांक . २०४ वाटपँ केले. त्यानंतर गीतांजली एम. बागवे यांचे ०७/०५/२०२१ रोजी निधन झाले, कायदेशीर वारस म्हणन त्यांच्या मागे मली अर्चना एम. बागवे ०४/०५/२०२१ रोजी विवाहपर्व निधन) -अपर्णा ए. साळंखे. सरला ए. नायक आणि एक मलगा म्हणजे श्री अभिजित माणिकराव बागवे आहेत . त्यानंतर अपर्णा ए. साळंखे आणि सरला नायक यांनी ०८/०२/२०२३ (केआरएल ३/२३४९/२०२३) च्या रिलीज श्री अभिजित माणिकराव बागर्वे यांच्या नावावर असलेल्या

फ्लॅटच्या संदर्भात त्यांचे हक्क सोडले आहेत. विक्री भेट भाडेपड़ा वारसा वारस देवाणघेवाण गहाण धारणाधिकार खाजगी गहाण किंवा अन्यर्था या मालमत्तेच्या संदर्भात कोणत्याही व्यक्ती/संस्था/बँकेचा ताबा असेल आणि/किंवा कोणतेही अधिकार असतील तर येथे प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा ) दिवसांच्या त्याच्या े त्याच्या दस्तऐवजांसह आत् समर्थनार्थ ै अधोस्वाक्षरीदारांना लेखी कळवण्याची आवश्यकता आहे, कसूर केल्या, अशा व्यक्ती/संस्था/बँकेचा दावा माफ केले गेले आहे आणि/किंवा सोडले गेले आहे असे समजले जार्डल आणि आमचा अशील अशा दाव्याचा आणि/किंवा आक्षेपाचा संदर्भ न घेता मालमत्तेशी व्यवहार करण्यास मक्त असेल.

ड्रोइट लिगल सोल्यूशन्स अधिवक्ता, उच्च न्यायालय मुंबई ५०२, पारस बिझनेस सेंटर, कार्टर रोड क्रमांक १, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०००६६.

परंपरेनसार यंदाच्या 'खरंच आपण परिभाषा यांचा ऊहापोह करून माणुस सुखी आहोत काय?' या विषयावर सुखी राहत नसल्याची चिंता व्यक्त समारे शंभरेक लेखकांनी आपले विचार केली असन काहींनी यावर उपाययोजना मांडताना सुखाच्या व्याख्या, कल्पना, देखील सुचिवल्या आहेत.

### PUBLIC NOTICE IN THE COURT OF PRINCIPAL DISTRICT JUDGE TAPI @ VYARA, DIST.TAPI. (GUJARAT STATE) Regular Civil Appeal No. 16/2019.

Fixed On. 19/12/2024.
Plaintiff: 1. L/H of Late Kikubhai Chhiptarabhai Chaudhari

<u>Versus</u> <u>Defendant:</u> 1.1 Kumudben WD/of Maganlal Motilal Shah,

1.2.1 Naliniben Jatinbhai Shah

1.2.2 Bhavik Jatinbhai Shah All R/o. A/301, Sharda Gram Building, Linking Road, Beside

Anand Hospital, Dahisar(East), Mumbai. 1.4 Hemaben D/of Maganlal Motilal Shah And WF/of

Kekulbhai Choksi. R/o. 201, Happyhome Apparment, Umara Naka, Surat. To summon the above named defendant(s) and serve upon said

defendant(s) a copy of this summons and notice. You are hereby required to appear and defend the action filed against you in the above-entitled cause within 30 days from the date of publication of this summons upon you; and if you fail to appear and defend for want thereof the plaintiff will apply to the court for the relief demanded therein.

Failure to file an Answer denying the allegations will result in a judgment against you and action may be taken by the plaintiff or his/her attorney to satisfy the judgment. Given under my hand and seal of the court on this 7th October 2024.

Pre By, (V.V.Parmar) District Court, Tapi at Vyara Gujarat State



Com By, (K.P.Patel) Bench Clerk Grade-01 District Court, Tapi at Vyara Gujarat State

### जाहीर नोटीस

ाची नोंद घ्या की, दिनांक २६.११.१९७७ च्या विक्री करारानुसार, हसमुख चुनिलाल शाह यांनी श्री. धिरजलात ऑपरेटीव्ह हाऊसींग सोसायटी लिमिटेड, पै नगर, एस. व्ही. पी. रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई - ४०००९२ खरेदी केला आणि तसेच०५.०१.१९८४ दिनांकित शेअर प्रमाणपत्र क्र. २४ अंतर्गत ११६ ते १२० पर्यंत अनुक्रमित क्रमांक धारक प्रत्येकी रु. ५०/- चे ५ पर्ण भरणा झालेले शेअर्स श्री. हसमख चनिलाल शाह यांच्या नावे वितरीत करण्यात आले आणि पुढे २२.०९.१९८४ दिनांकित विक्री कराराद्वारे श्री. हसमुख चुनिलाल शाह (त्यामधील विक्रेते) यांनी ादर फ्लॅट प्रिमायसेस श्री. उमंगीलाल त्रिकमलाल शाह (त्यामधील खरेदीदार) यांना विक्री केला होता आणि सदर सोसायटीने त्यांचे नाव उपरोक्त नमूद ...०९.१९८५ दिनांकित शेअर प्रमाणपत्रावर नमूद केले आणि पुढे श्री रमंगीलाल विकमलाल शाह यांनी सदर फ्लॅट प्रिमायासेस त्यांचा मलगा श्री, राजेश उमंगीलाल शाह त्यांला दस्तावेज क्र.बीडीआर६-४३१६-२००८ दिनांकित ३०.०५.२००९ धारक योग्यप्रकारे नोंदणीकत २८.०५.२००९ दिनांकित बक्षिस पत्राद्वारे बिक्षस दिली आणि सदर सोसायटीने त्याचे नाव दिनांकित २९.११.२०२० रोजी उपरोक्त शेअर प्रमाणपत्रावर नमद केले आणि मधल्या कालावधीत माझा अशील श्री. राजेश उमंगीलाल शाह त्याच्याकडन दिनांकि २६.०५.१९७७ चा उपरोक्त नमूद मुळ विक्री करार हरवला / गहाळ झाला. ज्याकरिता बोरीवली पोलीस स्टेशन बोरीवली (पश्चिम), मुंबई - ४०००९२ येथे ऑनलाईन तक्रार क्रमांक १३४४६६- २०२४ दिनांकित ०७.११.२०२४ धारक तकार ऑनलाईन दाखल केली होती आणि तद्रसार माझा अशील श्री. राजेश उमंगलाला शाहा हा सदर फ्लॅट प्रेमायासेसचा एकमेव आणि पूर्णत: कायदेशीर मालक आहे आणि प्रस्तावित खरेदीदाराला विक्री करण्यास इच्छुक

कायदेशीर वारसाहक्क आणि किंवा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे आणि / किंवा प्रिमासेस किंवा त्याच्या भागाव कोणताही अधिकार, हक्क किंवा स्वारस्य, गहाण, बोजा, भाडेपद्मा, धारणाधिकार, शल्क किंवा अन्यथा काहीही असा त्या मार्गाने उपरोक्त मुख्य घराच्या विरोधात किंवा त्याच्या विरोधात कोणताही दावा किंवा दावे असलेली कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तीनी, ते श्री अनुज विनोद मोरे, अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय, एमओआग असोसिएट्सच्या नावाने कार्यालय असलेले, ८५ / डी - ४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१, गोराई-१, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००९१ येथे कागदोपत्री पुराव्यासह या तारखेपासून १४ दिवसांच्या आत लेखी हळवावे अशी विनंती करण्यात येत आहे. अन्यथा असा दावा किंवा दावे. असल्यास, विचारात घेतले जाणार नाही ।।फ केले गेले आणि बिनशर्त आणि अपरिवर्तनीयपणे सोडून दिले असे समजण्यात येईल. मंबर्द येथे दिनांक १६ नोव्हेंबर २०२× रोजी

अनज विनोद मोरे अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय

## जाहीर नोटीस

प्रबंधक/तनिस म. उप. सनावणी / २०२४ / अपिल क्र २५९ / २०२३ मज्जाद अनि उल्लाह शेख तर्फे श्री अमिन अनिउल्लाह शेख, जा. क्र. १९११ विरुध्द

अपर जिल्हाधिकारी (अति./निष्का) तथा अपिलिय प्राधिकारी, पर्व उपनगरे, चर्चगेट, आणि ईतर भिपलार्थी सज्जाद अनिउल्लाह शेख तर्फे श्री अमिन अनिउल्लाह शेख यांनी अपर जिल्हाधिकारी तथा अपिलिय ग्राधिकारी (अति./निष्का) पूर्व उपनगरे यांच्या आदेशाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास) १९७१ अधिनियम कलम ३५ अंतर्गत नियम ७ (२(अ)) अन्वये तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) आमचे कार्यालयात अपिल क. २५९/२०२२३ दाखल केलेले आहे.

सदर अपिलाच्या अनुषंगाने तक्रार निवारण समिती यांच्या न्यायालयासमोर दिनांक ११/१०/२०२४ रोजी सुनावणी ाण्यात आली होती. सदर सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात अपिलार्थी सज्जाद अनिउल्लाह शेख तर्फे श्री अमिन अनिउल्लाह शेख, यांना मा. तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) यांचे दालनात झालेल्या १२/१०/२०२४ रोजीच्या सुनावणी दरम्यान समितीने घेतलेल्या निर्णयानुसार अपिलात दुरुस्ती करुन प्रतीवादी क्र. ३ अभिजीत त्यकुमार गेही, प्रतिवादी क्र ४ श्री सुभाष कांबळे व प्रतिवादी क्र ५ विकासक, मे. सुराणा कंस्ट्रक्शन, यांना अपिलात . तीवादी बनव्न त्यांना नोटीस बजाविण्याचे निर्देश देण्यात आले. त्याप्रमाणे अपिलार्थी यांनी दिनांक .४/११/२०२४ रोजी अपिलात दरुस्ती करून प्रतीवादी क्र. ३ अभिजीत सत्यकमार गेही प्रतिवादी क्र ४ श्री सभाष कांबळे व प्रतिवादी क्र ५ विकासक मे. स्राणा कंस्ट्रक्शन, यांना पक्षकार बनविले आहे. तसेच यांचे म्हणणे कण्यासाठी म्हणून दिनांक २२/११/२०२४ रोजी सकाळी १९.०० वाजता तक्रार निवारण समिती (मुंबई) उपनगरे), ाहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ यांचे दालनात सुनावणी आयोजित क्लेली आहे. प्रकरणी प्रतीवादी क्र. ३ अभिजीत सत्यकुमार गेही प्रतिवादी क्र ४ श्री सुभाष कांबळे व प्रतिवादी क्र ५ वेकासक .मे. सुराणा कंस्ट्रक्शन यांनी आपलेकडील मुळ कागदपत्रांसह सुनावणीसाठी उपस्थित राहाणेसाठी सदरची नाहिर नोटीस देण्यात येत आहे. सदर सुनावणीस आपण उपस्थित न राहिल्यास आपणांस काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरून नियमानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल.

(नंदकमार आर. साळवी पतंधक

स्थळ- मंबई शहर तकार निवारण समिती दिनांक १६.११.२०२४ (मुंबई उपनगरे)



तक्रारींचे निराकरण केले जाते.

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED s shown in the Audited Balance Sheet of the 0.00 0.00 0.00 revious year arnings Per Share (of Rs. 10/- each)

FOR N D METAL INDUSTRIES LTD Ajay Garg Managing Director DIN NO. 00988977

(	फॉर्म ए जाहीर घोषणा (भारतीय दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा (कॉर्पोरेट व्यक्तीकरिता दिवाळखोरी ठराव पक्रिया) विनियमन, २०१६ च्या विनियमन ६ अंतर्गत)					
	मे. नवयुग टेलेफिल्म्स प्रा. लि. यांच्या धनकोचे लक्ष केद्रित करण्याकरिता					
	संबंधिर	<b>न</b> विवरण				
٤.	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	मे. नवयुग टेलेफिल्म्स प्रा. लि.				
٦.	कॉर्पोरेट ऋणकोची एकीकरण तारीख	दि. १०.०५.१९९४				
₹.	कोणते कॉर्पोरेट ऋणको एकीकरण/नेांदणीकृत आहेत अशांचे प्राधिकरण	आरओसी मुंबई				
٧.	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट आयडेटिटी क्रमांक/ मर्यादित दायित्व आयडेटिफिकेशन क्रमांक	U92110MH1994PTC78309				
ч.		पलॅट क. २, तळ मजला, ड्युप्लेक्स हाईटट्स सीएचएस लि., लोखंडवाला कॉम्प्लेक्स, मीलत नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई उपनगरीय अंधेरी मुंबई महाराष्ट्रभारत ४०० ०५३.				
ξ.	कॉर्पोरेट ऋणकोचे दिवाळखोरी प्रारंभ तारीख	आदेश पप्रोनाउन्स्ड १३.११.२०२४ आदेश एनसीएलटी वेबसाइटवर अपलोड :१४.११.२०२४				
૭.	कॉर्पोरेट ऋणकोचे दिवाळखोरी अंतिम तारीख	१३.०५.२०२५ (१८० दिवस एनसीएलटी वेबसाइटव				

अपलोड के ल्याच्या आदेश अनुसार) १४.११.२०२४ दिवाळखोरी विशेष कार्यरत असलेल्या अंतरिम आयआरपी नाव : पंकज भट्टड ठराव व्यावसायिक यांचे नाव व नोदणीकरण आयबीबीआय नोंदणीकरण क गयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-गी–०२८४१/२०२३–२०२४/१४३६२ मंडळाकडे नोदणीकृत असलेल्या अंतरिम ठराव व्यावसायिक यांचा पत्ता व ई-मेल सिस्टुक्चीरंग पप्ता. जिंत. ६०५, सनटेक कसेस्ट, मुकुं द नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व मुंबई शहर नहाराष्ट्र४०० ०५९ गेंदणीकृत ईमेल : rppankajbhattad@gmail.com १०. अंतरिम उराव व्यावसायिक यांच्यासह संबंधितांचा संबंधित पत्ता : फिनवीन टर्नअराउंड ॲन्ड रिस्ट्रक्चरिंग पत्ता व ई-मेल आयडी पत्ता व ई-मेल आयडी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व मुंबई शहर महाराष्ट्र४०० ०५९ सीआयआरपी विशेष ईमेल : navyug.cip@gmail. टाट्यांच्या साटरीकरणाकरिता अंतिम तारीख दि. २८.११.२०२४ (१४ दिवस एनसीएलटी आदेश अपलोड के ल्यापासून वेबसाइट अर्थात १४.११.२०२४ १२. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्याद्वारे जारी मंजूर लागू नाही च्या उप-अनुच्छेद (६ए) च्या खंड (बी ांतर्गत जर काही असल्यास धनकोचे वर्ग मिध्ये धनकोचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कायद्याच्या ओळख असलेल्या दिवाळखोरी च्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गाकरिता तीन

१४. ए) संबंधित प्रपत्र व बी) उपलब्ध प्राधिकृत प्रतिनिधीचा तपशील वेब लिंक https://ibbi.gov.in/home/downloads सूचना याद्वारे देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी मे. नवयुग टेलेफिल्म्स प्रा. लि. यांच्या कॉर्पो रेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ तारखेच्या आदेशान्वये प्रारंभ दि. १३.११.२०२४ रोजी (आदेश एनसीएलटी 

अंतरिम ठराव प्रोफेशनलकरिता दि. २८.११.२०२४ रोजी वा पूर्वी (अंतरिम ठराव विशेषज्ञ यांच्या नियुक्ती पासून १४ दिवस पूर्वी पुराव्यांसह त्यांचे दावे सारत करावे. वितीय धनको यांनी केवळ ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यांचे दाव्यांचे पुरावे सादर करावे. सर्व अन्य धनको यांनी त्यांचे

दाव्यांचे परावे व्यक्तीश:, पोस्टद्वारे वा ईलेक्टॉनिक स्वरूपात सादर करावे. वित्तीय धनको हे वर्ग संबंधात सूचित पवेश क्र. १२ संबंधात त्यांच्या आवडीनुसार निर्देशित पाधिकृत प्रतिनिधी यांच्यामुळे वर्गाच्या प्रधिकृत सादरीकरणाच्या संबंधात एन्ट्री क्र. १३ सूचीत दिवाळखोरी विशेषज्ञ यांच्याकडून वर्ग (एनए) - लागू नाही

.... प्रादरीकरण करण्यास अपयश तसेच दाव्यांचे चुकीचे पुरावे सादर केल्यास त्यावर दंड आकारण्यात येईल

मे. नवयुग टेलेफिल्म्स प्रा. लि. यांचे आयआरपी आयबीबीआय नोहणीकरण क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-००१/आयपी-पी-००१०१/४१३६२ संबंधित पत्ता : फिनवीन टर्नअसउंड ॲन्ड रिस्टूक्चरिंग एप्रा. हिल. ६०५, सनटेक क्र सेस्ट, मुकु द नगर, अंधेरी

कुर्ला रोड, अधेरी पूर्व मुंबई शहर महाराष्ट्र४०० ०५९ บบนอบ สิยสา : 38.82.2020 संबंधित ईमेल : pankaj.bhattad@finvin.co.in / navyug.cirp@gmail.com ठिकाण : मुंबई

### प्रिमिअर रोड कॅरिअर्स लिमिटेड

सीआयएन: एल६ ३०९०एमएन९९६८गीएलसी४२५९८६ नोंदणीकृत कार्यात्सः १०१, मजला-९,बी-विग, प्लॉट-२११, दालामल टॉवर, फ्रिप्रेस जर्नल, मार्ग, निप्तमनाईंट, मुंबई-४०००२१, ब्रुर्फ,ः+९२-२२-६७४०६७७ ई-मेल: info@prclimited.co.in, वेबसाइट: www.prclimited.co.in

३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

<b>з</b> т.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
ज. す.	तपशील	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३	30.09.2028	११.०३.२०२
· .		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	८५१९.००	८२७५.३४	१६७३१.४०	३३३९९.५१
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष				
3	साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२६०.९९	१३९.२२	५१४.१६	१२३५.११
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण				
3	बाब नंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण	२६०.९९	१३९.२२	५१४.१६	१२३५.१
١.	बाब नंतर) कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)	१६८.५२	१०५.८२	३६९.३१	93८.७
_	(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१५३.०६	९८.३१	३६९.३१	८६९.९८
	भरणा केलेल्या इक्विटी भाग भांडवल (रु. १०/- प्रतिभागाचे चे दर्शनी मूल्य)	१०४२.५०	१०४२.५०	१०४२.५०	१०४२.५
9	उत्पन्न प्रति इक्विटी भाग (प्रत्येकी रु. १०/-) मुळ व सौमिकृत	१.४७	0.98	3.48	۷.3۰

वरील निष्कर्षाचे लेखापरीक्षण समितीने पनरावलोकन केले आणि संचालक मंडळाने १४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्य त्यांच्या बैठकीत मान्यता दिली.

वरील सेबी (एलओडीआर) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत सीएसई लि. कडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीतील वित्तीय निष्कर्षांचे तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. सदर निष्कर्षाचे संपूर्ण स्वरू स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट https://www.cse-india.com/ आणि कंपनीच्या www.prclimited.co.ir

> प्रीमिअर रोड कॅरियर्स लिमिटेडकरित सही/

विजयकुमार गुप्ता दिनांक: १४.११.२०२४ डीआयएन: ००७९८७४४

### वापी एंटरप्रायईजेस लि.

**सीआवएन: एल.२१०१ ०एमएच१९७४पीएलसी०३२४५७ नोंदणीकृत कार्यालय:** २१३ उद्योग मंदिर, पितांबर लेन, माहिम पश्चिम, मुंबई - ४०००१६.

ई-मेल: vapipaper@gmail.com / vapienterprisesltd@gmail.com ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव वित्तीय

### निष्कर्षाचा अहवाल तिमाही तिमाही तिमाही अर्धवर्ष अर्धवर्ष \$0.09.707X \$0.09.7073 \$0.06.707X 30.09.7078 30.09.2023 \$2.03.2027 (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित 48.28 808.88 ११५.४६ २०९.०५ कार्यचलनातून महसूल करपूर्व नफा/(तोटा) 30.48 38.23 39.60 ۲<del>۲.</del>۶3 १४१.५५ वादात्मक बाब) करपूर्व नफा/ (तोटा) ३९.७५ ६६.१४ १२४.१८ 34.76 १७.९१ ७६.०३ करानंतर कालावधीकरिता हालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न /(तोटा 6.98 २७.७५ ८३.१८ 43.66 ४४.१४ भाग भांडवल (दर्शनी मूल २२८.१५ रु. १०/- प्रतिभाग) 226.84 २२८.१५ 226.80 २२८.१५ २२८.१५ (रू.१०/- प्रत्येकी

वरील निष्कर्षाचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आणि संचालक मंडळाने १३ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या

(वार्षिकीकरण नाही)

मूळ व सौमिकृत

त्यांच्या बैठकीत मान्यता दिली. वरील सेबी (एलओडीआर) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत सीएसई लि. कडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीतील वित्तीय निष्कर्षांचे तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. सदर निष्कर्षांचे संपूर्ण स्वरू स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट https://www.bse-india.com/ आणि कंपनीच्या https://vapienterprise.com

> वापी एंटरपायईबेस लि. करित सही/-मनोज पटेल

दिनांक: १३.११.२०२४ डीआयएन: ००४८५१९७

### हाय-क्लास ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लि.

**नॉदणीकृत कार्यास्त्र्य**: कार्यालय क्र.९५, २रा मजला, प्लॉट नं २४, रहमान बिल्डिंग, वीर निरमन रोड, हुतात्मा चौक, फोर्ट मुंबई – ४००००१. **दूर.क्र.**२२८७४०८४/२२८७४०८५, **सीआयएनः एल५१९००एमएस१९९२पीएलसी०६६२६२ ई–मेलः** info@hiklass.co.in ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ. क.	तपशील -	चालू संपलेली तिमाही	वर्ष ते तारीख आकडे चालू कालावधीसाठी संपलेले अर्धवर्ष	मागील वर्ष संबंधीत सं ३ महि संपलेली वि
		३०.०९.२०२४	३०.०९.२०२४	३०.०९.३
		अले खापरिक्षित	अले खापरिक्षित	अले खाप
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६३५.१९	९५३.०६	१
۶.	कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	३१.९७	३९.३०	0
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/र्किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३१.९७	३९.३०	٥
₹.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३१.९७	३९.३०	٥
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	<b>३</b> १.९७	३९.३०	۰
ξ.	इक्विटी भाग भांडवल	३१०.६२	३१०.६२	३१०
૭	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे			
ሪ.	उत्पन्न प्रतिभाग (प्रत्येकी रु. १०/-) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) - १) मुळ:	૦, ૫ શ	0,53	٥
	२) सूळः २) सौमिकृतः	0.45	o.qə o.gş	

९) करेता निकलीचे प्रतिकारिकार सालागी कुरिस्तरिका कर जीना प्रतिकारिक केली केले रेटिंग्ड राजा जात्रात्पार्थ बैठकीत रेकॉर्डिकर पेतले आणि बैधानिक लेखापरीक्षकांद्वारे मर्यादित पुनरावलोकन देखील केले गेले. २) मागील कालावधीतील आकडे आवश्यक वाटले तेथे पुनर्गिटत पुनर्रक्ता करण्यात आली आहे. ३) सादर केलेल्या सर्व कालावधीसाठीचे विल्तीय निकर्म बृळावेळी सुधारत्यानुसार कंपनी (भारतीय लेखा मानक) नियम, २०१५ र्पतर्गत अधिसूचित इंड एएस नुसार तयार केले गेले आहेत.

हाय-क्लास ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लि.करित सही/- संजय कुमार जैन दिनांक : १४.११.२०२४ व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ००४१५३१६

## क्रिसडेल इंडस्ट्रीज लिमिटेड (पूर्वीचे रेल्सन इंडिया लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीआयएन : L519000MH1987PLC042111

नोंदणीकृत कार्यालय : ३०७, जानकी सेंटर, प्लॉट क्र. २९, शाह इंडस्ट्रीयल इस्टेट, ऑफ वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३. द्र. ०२२-२६७३०२६४ वेबसाइट : www.relsonindia.com ई-मेल : cs@relsonindia.com

दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु. लाखात)
	तिमाही अखेर			अर्ध वर	वर्ष अखोर	
विवरण	३०.०९.२०२४	३०.०६.२०२४	३०.०९.२०२३	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३	३१.०३.२०२४
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-			-	-	-
कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(५.४६)	(३.५९)	०.७१	(९.०४)	१.१६	(१०.२१)
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(५.४६)	(३.५९)	0.42	(९.०४)	१.१९	(१०.२१)
कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(५.४६)	(३.५९)	0.42	(९.०४)	१.१९	(१०.२१)
प्रदानित इक्किटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रत्येकी शेअर)	१६५.००	१६५.००	१६५.००	१६५.००	१६५.००	१६५.००
अन्य उत्पन्न प्रति शेअर (राखीव मूल्यांकन वगळता)	-	-	-	-	-	२६५.२५
उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस ) रु. १०/- प्रत्येकी (वार्षिकी नाही)						
मूळ (रु.)	(0.33)	(0.22)	εο.ο	(०.५५)	०.०१	(0.६२)
सौम्य (रु.)	(0.33)	(0.22)	εο.ο	(०.५५)	०.०१	(0.६२)

१. वरील लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय अहवाल दि. १४ नोव्हेंबर, २०२४ रोजी तिमाही अखेर सभेमध्ये संचालक मंउळाद्वारे मजूर केला आहे. वैधानित कंपनीचे वैधानित लेखापरीक्षित अहवाल असुधारित महसूल अहवाल यांच्या अनुसार ३० सप्टेंबर, २०२४ अखेर तिमाही व अर्ध वर्ष अखेर जारी करण्यात येईल.

२. कंपनी केवळ आयएनडी एएस-१०८ कार्यचलन सेगमेंट अनुसार विभिन्न व अनुसार असेल. (पूर्वीचे रेल्सन इंडिया लिमिटेड म्हणून ज्ञात) ३. गत कालावधी/ वर्ष आकडेवारी रिग्रुप्ड/ रिक्लासिफाईड आवश्यक आहे.

राजीव गुप्ता संचालक डीआयएन : ०१११६८६८

किसडेल इंडस्टीज लिमिटेड